



## GG ENGINEERING LTD.

An ISO 9001: 2015 Certified Company  
CIN: L28900MH2006PLC159174  
cs.engg@gmail.com

---

January 14, 2023

Listing Compliance Department  
BSE Limited.  
Phirozee Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400 001

**Scrip Code: 540614**

**Sub: Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and nine months ended December 31, 2022**

Dear Sir/ Madam,

We are enclosing herewith the copies of the newspaper advertisement relating to the publication of Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2022, as published in Financial Express (English Edition) and Mumbai Lakshadeep (Marathi Edition) newspapers both dated January 14, 2023 in compliance with the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

You are requested to take the information on record and oblige.

Thanking you,

Yours Faithfully,  
*for G G Engineering Limited*

Atul Sharma  
Managing Director  
DIN: 08290588



## AREAS UNDER WHEAT HIT RECORD

WITH THE rabi or winter crops sowing activities largely completed, areas under oilseeds and wheat have risen to record levels of 10.75 million hectare (MH) and 33.71 MH respectively, reports Sandip Das.


Average area under oilseeds, including mustard and groundnut and wheat in the last five years were 7.8 MH and 30.44 MH respectively.

This is expected to boost domestic edible oil production and help reduce imports. Edible oil processors say that with a record edible oil production and easing of global supplies, inflation in edible oil will moderate further. The edible oil and fat category saw a moderate inflation at 0.53% in

December 2022, mostly contributed by decline in domestic prices of edible oil since May.

Wheat sowing in key growing states - Punjab, Haryana, Madhya Pradesh, Rajasthan and Uttar Pradesh - has been completed. The higher acreage, conducive weather conditions may lead to a new record wheat output of 112 MT in 2022-23 crop year (July-June).

### RABI CROPS SOWING



Source: Agriculture ministry, as on January 13, 2023. \* million hectare (MH), Average area sown for last five year: 63.3 mh, \*\* including other crops

Wheat output in the 2021-22 crop year had dipped by around 3% on year to 106.8 MT because of heat waves during March, considered a flowering stage for the crop. Overall area under all the rabi crops - wheat, pulses, oilseeds and coarse cereals - has reached 68.2 MH, up 3.5% from the year-ago level. Average area under rabi crops is 63.3 MH in the last five years.

## CLASSIFIEDS

### PERSONAL

#### CHANGE OF NAME

I Peter Veeraswamy Son of Aruldas Veeraswamy born on 20/06/71 residing at Malad west have changed my Name to Peter Aruldas Veeraswamy Vide Gazette No. M-22169906. 0050211558-1

#### "IMPORTANT"

While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in the newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any money or entering into any agreement with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

CENTRAL RAILWAY MATERIAL MANAGEMENT DEPARTMENT			
E-Procurement ADVT.TENDER Notice No.: E-02/2023 Date: 12.01.2023			
Tender No.	Item Description	Quantity	Due Date
27231515	Rotor Clamp	336 Nos	30.01.23
27232632	HV Overload Relay	33 Nos	31.01.23
27233231	Pantograph	15 Nos	31.01.23
41231679	Glass Banding tape size: 0.33 X 20mm	167707 Metre	31.01.23
41231758	Mica glass fabric tape m/gl gwb 18 size	443693 Metre	31.01.23
71225009	Flat panel c-arm machine for orthopedic department	01 Nos	31.01.23
27225037	Modified Zirconium Copper Stamping	660 Nos	01.02.23
27231907	Set of Hydraulic Dampers	43 Set	01.02.23
27232677	Relay P/C8 AXM	221 Nos	01.02.23
27224678A	Set of Spare for Brake Disc Assembly	23 Set	02.02.23
81231108	Application form for reservation/cancellation	10000000 Nos	02.02.23
47231895	Cylindrical Roller Bearing	284 Nos	06.02.23
41223731A	Super efficient electrical ceiling fan	1478 Nos	06.02.23
51220073	PSC Sleeper for turnout 1 in 8.5	378 Set	06.02.23
51230072	PSC Sleeper for Derailing switches sleeper	356 Set	06.02.23
27234700	Set of Rotor Stampings	20 Set	07.02.23
41221019A	Solid hard drawn copper wire 5 mm dia	27326 Metre	08.02.23
38225018	Set of flexible load bearing polyurethane foam	180 Set	13.02.23
38233359	Maintenance kit - 03 for earthing equipment	580 Set	20.02.23
38233432	Wearing piece for side bearer	543 Nos	27.02.23

Detail notice & Tender Conditions can be seen and downloaded from the website [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in) Principal Chief Material Manager/CSMT  
RailMadad Helpline 139 793

SCHEDULE II FORM B PUBLIC ANOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)	
FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF POLY LOGIC INTERNATIONAL PVT LTD	
RELEVANT PARTICULARS	
1. Name of corporate debtor	Poly Logic International Pvt. Ltd.
2. Date of incorporation of corporate debtor	16/12/2011
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Register of Companies Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U25209MH2011PTC225071
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	220, Mahavir Industrial Estate, Opposite Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai MH - 400093
6. Date of closure of Insolvency Resolution Process.	07/12/2022
7. Liquidation commencement date of corporate debtor	Hon'ble NCLT passed the Liquidation order on 07/12/2022. The said order was received on 11/01/2023
8. Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Mr. Mangesh Vitthal Kekre Reg. No. IBI/IFA-001/FP-P00539/2017-2018/10964
9. Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	Address: Office No. 607, Chetak Center, RNT Marg, Nr. Hotel Shreemaya, Indore, MP 452001 E-mail: ca.mangesh@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Address: Office No. 607, Chetak Center, RNT Marg, Nr. Hotel Shreemaya, Indore, MP 452001 E-mail: ip.polylogicinternational@gmail.com
11. Last date for submission of claims	10/02/2023

Notice is hereby given that the National Company Law Tribunal Mumbai Bench, Court-III has ordered the commencement of liquidation of Poly Logic International Pvt. Ltd. on 07/12/2022, however, copy of the said order was received on 11/01/2023. The stakeholders of Poly Logic International Pvt. Ltd. are hereby called upon to submit their claims with proof on or before 10/02/2023, to the liquidator at the address mentioned against item No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. The claims forms for the purpose of submission of claims can be downloaded from the website of IBI (<https://ibi.gov.in/en/home/downloads>), relevant claim forms mentioned against S.No. 3 - Forms under the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

MANGESH VITTHAL KEKRE  
LIQUIDATOR FOR POLY LOGIC INTERNATIONAL PVT. LTD.  
Reg. No.: IBI/IFA-001/FP-P00539/2017-18/10964  
Address: 607, Chetak Centre, RNT Marg, Nr. Hotel Shreemaya, Indore, MP-452001

Date: 14/01/2023  
Place: Indore

## PPPs to boost infra funding for civic body

GEETA NAIR  
Pune, January 13

WITH LOCAL GOVERNMENT bodies having a limited scope to raise their own finances for funding infrastructure projects, public-private partnerships would play an important role in municipal financing and urban infrastructure development.

Property tax remains the main source of revenue for municipal bodies but this accounted for 30% of their revenues making them dependent on central and state grants.

Experts pushed for PPP as a way out of the situation for urban bodies to deal with financing challenges at a meeting on urban infrastructure organised by the Department of Economic Affairs, Maharashtra Chamber of Commerce, Industries and Agriculture, Pune International Centre and Pune Municipal Corporations in Pune on Friday.

This was in the run-up to the first infrastructure working group meeting of G-20 scheduled to be held in Pune on January 16 and 17.

Surat Municipal Corporation (SMC) has been among the civic bodies that have used the PPP to fund projects in the city. Shalini Agarwal, municipal commissioner, SMC, said they were using PPP to not only fund capital expenditure but also in the

operations and maintenance of infrastructure projects for long period of time in Surat. PPP called for trust between the government and the private sector with clarity that the private investor must get returns while revenue generation was ensured for the civic body, Agarwal said.

Surat has used the PPP model across a spectrum of projects from building housing for weaker sections, commercial development of land, operating and maintaining public gardens, street lighting, maintenance and beautification of roads in return for advertising rights, rejuvenating water bodies, solid waste management to launching an open loop payments card along with ICICI Bank that works across channels.

**CENTRAL RAILWAY  
WAGON WORK**

Dy. CME (Workshop) acting for and on behalf of The President of India invites E-Tenders Notice No.: MECH-KVV-PROD-BG-PP-R-22-23 Date: 10.01.2023 Name of work: Panel Patching (Cutting, Fitting & Welding) of defective Body Panels & flooring of all wagons at C&W Workshop Kurduwadi for 02 Years. Approx Cost: ₹73,78,560/- Cost of Tender Form: NIL EMD: ₹1,47,800/- Completion Period: 24 Months Date and Time of Submission of Tenders: up to 16.00 hrs. on 10.02.2023. Complete details of e-tenders is available at Official railway website [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in).  
RailMadad Helpline 139 788

**YES BANK LIMITED**  
Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

**Publication of Notice u/s 13 (2) of the SARFAESI Act**

Notice is hereby given that the under mentioned borrower(s)/ co-borrower(s)/ guarantor(s)/mortgagor(s) who have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and whose loan accounts have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of the Securitization and Re-constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) calling upon them to repay the amount mentioned in the respective demand notice. In connection with above, notice is hereby given once again to the below mentioned borrower(s)/ co-borrower(s) guarantor(s)/ mortgagor(s) by way of this public notice & are hereby called upon to make payment of outstanding amount indicated herein below together with further interest thereon, within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act.

Sr. No.	Loan A/c No/ Cust ID	Borrower, Co-Borrower Name, Mortgagor / Guarantor Name	Notice Date NPA Date	Int. As per 13(2) Notice
1	AFH000100524887	Abhishek Pandey, (Borrower & Mortgagor) Mrs. Liliavati Sabhajit, (Co-Borrower & Mortgagor)	29-12-2022 13-11-2022	₹ 4,33,395/-
<b>Mortgage Property:-</b> Flat No.401, 4th Floor, Building No.9, Navkar Complex, Village Makane, Talathi Saza-Saphale, Taluka & District Palghar-401102.				
2	AFH022501028912	Aniket Shivaji Nanaware (Borrower & Mortgagor), Shivaji Tanaji Nanaware, (Co-Borrower & Mortgagor), Sunita Shivaji Nanaware (Co-Borrower & Mortgagor)	29-12-2022 13-11-2022	₹ 27,92,465/-
<b>Mortgage Property:-</b> Flat No 611& Flat No. 612, 6th Floor, B Wing, Shree Ganesh Symphony, Near Chintamani Chowk, Badliapur Gaon, Taluka Ambemath and Dist. Thane, Badliapur West-421503				
3	AFH000100938410	Deepa Kiran Panchal, (Borrower & Mortgagor) Kiran Shivaji Panchal, (Co-Borrower & Mortgagor)	29-12-2022 13-11-2022	₹ 11,42,760/-
<b>Mortgage Property:-</b> Flat No 101, K-4 Xrbia Warai, Situated At Mouje Warai Tarfe Wareddi, Taluka Karjat, Dist. Raigad-421503.				
4	AFH006800757958	Soni Gaurilal Vishvakarma, (Co-Borrower & Legal heir of Borrower/Mortgagor Late Gaurilal R Vishvakarma)	29-12-2022 13-11-2022	₹ 19,34,748/-
<b>Mortgage Property:-</b> Flat No.102, 1st Floor, Spring field CHSL, Survey No. 46(P), Plot No.9, Village Navghar, Near KT Vision, Carnival Cinemas, Anand Nagar, Taluka Vasai and Dist. Palghar, Vasai Road, West 401202.				
5	AFH000100884606	Komal Sunny Sonawane, (Borrower & Mortgagor) Sunny A. Sonawane, (Co-Borrower & Mortgagor)	29-12-2022 13-11-2022	₹ 7,07,900/-
<b>Mortgage Property:-</b> Flat No.101, 1st Floor, G 5 Building, Xrbia Vangani. At khadyachapada, Taluka Karjat, Dist Raigad- 421503.				
6	Cust ID: 4239712	M/S Zed One Technologies (Borrower), Prakash Janu Gaikar ("Co-Borrower 1"), Janu Babu Gaikar, ("Co-Borrower 2 & Mortgagor") Pravin Janu Gaikar ("Guarantor")	29-12-2022 29-11-2022	₹ 1,04,80,111.74
<b>Mortgage Property:-</b> Flat No.1517, 15th Floor, C - Wing, Shreepati Jewels, (formerly known as Shreepati Towers Annex), at Tatyia Gharpure Marg, Pimpalwadi, Gurgaon, Mumbai-400004.				

Furthermore, this is to bring to your attention that under Section 13 (8) of the SARFAESI Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset.

Sd/-  
Date: 14.01.2023  
Place: Mumbai  
Authorised Officer  
For YES BANK Limited

**G G ENGINEERING LIMITED**  
CIN - L28900MH2006PLC159174  
Registered office: 203,2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd. S.V Road, Goregaon West, Near Sahara Apartment, Mumbai - 400014  
Website: [www.gglimited.com](http://www.gglimited.com). Email: [info@gglimited.com](mailto:info@gglimited.com)

**STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022**

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31-Dec-22 Unaudited	30-Sep-22 Unaudited	31-Dec-21 Unaudited	31-Dec-21 Unaudited	
1	<b>Income</b>					
(a)	Revenue from operations	2,993.81	3,691.74	256.64	7,463.90	1,093.22
(b)	Other Income	585.07	(21.25)	21.31	590.59	21.93
	<b>Total Income</b>	<b>3,578.88</b>	<b>3,670.49</b>	<b>277.94</b>	<b>8,054.49</b>	<b>1,115.14</b>
2	<b>Expenses:</b>					
(a)	Cost of material consumed	-	(16.22)	(1.42)	-	271.28
(b)	Purchase of stock-in-trade	2,973.33	3,555.96	91.80	7,285.06	549.59
(c)	Change in Inventories of finished goods, stock-in-trade and work in progress	-	46.62	79.69	46.62	62.58
(d)	Employee Benefit Expense	5.64	4.98	18.10	16.74	57.10
(e)	Depreciation and Amortization Expense	2.91	3.24	7.10	8.53	21.30
(f)	Financial Costs	-	0.34	13.51	0.34	36.96
(g)	Other Expenses	309.80	26.33	68.43	346.92	112.76
	<b>Total Expenses</b>	<b>3,291.67</b>	<b>3,621.26</b>	<b>278.02</b>	<b>7,704.21</b>	<b>1,111.57</b>
3	<b>Profit/(Loss) before exceptional items and tax (1-2)</b>	<b>287.21</b>	<b>49.23</b>	<b>(0.07)</b>	<b>350.28</b>	<b>3.58</b>
4	Exceptional items	-	-	-	-	(30.81)
5	<b>Profit/(Loss) before tax (3-4)</b>	<b>287.21</b>	<b>49.23</b>	<b>(0.07)</b>	<b>350.28</b>	<b>3.58</b>
6	<b>Tax Expense:</b>					
(a)	Current Tax	-	-	-	-	-
(b)	Deferred Tax	-	-	-	-	(28.20)
(c)	(Short)/Excess Provision of Tax	-	-	-	-	17.62
7	<b>Profit/(Loss) for the period from continuing operations (5-6)</b>	<b>287.21</b>	<b>49.23</b>	<b>(0.07)</b>	<b>350.28</b>	<b>3.58</b>
8	Profit/(loss) from discontinued operations	-	-	-	-	(3.70)
9	Tax expenses of discontinued operations	-	-	-	-	-
10	Profit/(loss) from discontinued operations (after tax) (8-9)	-	-	-	-	(3.70)
11	<b>Profit/(loss) for the period (7+10)</b>	<b>287.21</b>	<b>49.23</b>	<b>(0.07)</b>	<b>350.28</b>	<b>3.58</b>
12	<b>Other comprehensive income</b>					
(a)	Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-
(b)	Income Tax relating to items that will not be reclassified to profit or loss.	-	-	-	-	-
(c)	Items that will be reclassified to profit or loss	0.31	-	(11.67)	0.47	(11.67)
(d)	Income Tax relating to items that will be reclassified to profit or loss.	(0.08)	-	3.03	(0.12)	3.03
		0.23	-	(8.64)	0.35	(8.64)
13	<b>Total comprehensive income (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period) (11-12)</b>	<b>287.44</b>	<b>49.23</b>	<b>(8.71)</b>	<b>350.63</b>	<b>(5.06)</b>
14	Paid up equity share capital (Face value of the share shall be indicated)	3,806.79	3,806.79	1,031.00	3,806.79	1,031.00
15	Other Equity excluding Revaluation Reserves	3,056.93	2,757.79	590.10	3,056.93	590.10
16	<b>Earning per Equity Share:</b>					
(a)	Basic (in Rs.)	0.08	0.01	0.02	0.09	0.01
(b)	Diluted (in Rs.)	0.08	0.01	0.02	0.09	0.01

**STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022**

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31-Dec-22 Unaudited	30-Sep-22 Unaudited	31-Dec-21 Unaudited	31-Dec-21 Unaudited	
1	<b>Income</b>					
(a)	Revenue from operations	2,993.81	3,698.54	259.16	7,905.00	1,427.75
(b)	Other Income	585.07	(19.75)	22.81	593.59	26.43
	<b>Total Income</b>	<b>3,578.88</b>	<b>3,678.79</b>	<b>281.97</b>	<b>8,498.59</b>	<b>1,454.18</b>
2	<b>Expenses:</b>					
(a)	Cost of material consumed	-	6.56	55.34	335.09	355.43
(b)	Purchase of stock-in-trade	2,973.33	3,535.96	87.41	7,285.06	765.31
(c)	Change in Inventories of finished goods, stock-in-trade and work in progress	-	48.58	79.68	48.58	86.47
(d)	Employee Benefit Expense	5.64	13.50	20.52	35.93	70.32
(e)	Depreciation and Amortization Expense	2.91	22.34	30.59	46.76	89.36
(f)	Financial Costs	-	8.33	22.49	16.46	64.75
(g)	Other Expenses	309.80	90.22	84.39	431.44	206.78
	<b>Total Expenses</b>	<b>3,291.67</b>	<b>3,725.50</b>	<b>380.43</b>	<b>8,199.32</b>	<b>1,638.43</b>
3	<b>Profit/(Loss) before exceptional items and tax (1-2)</b>	<b>287.21</b>	<b>(46.71)</b>	<b>(98.46)</b>	<b>299.27</b>	<b>(184.25)</b>
4	Exceptional items	-	-	-	-	-
5	<b>Profit/(loss) before tax (3-4+(a))</b>	<b>320.21</b>	<b>(46.71)</b>	<b>(98.46)</b>	<b>332.27</b>	<b>(184.25)</b>
6	<b>Tax Expense:</b>					
(a)	Current Tax	-	-	-	-	11.39
(b)	Deferred Tax	-	-	-	-	(30.64)
(c)	(Short)/Excess Provision of Tax	-	-	-	-	-
7	<b>Profit/(Loss) for the period from continuing operations (5-6)</b>	<b>320.21</b>	<b>(46.71)</b>	<b>(98.46)</b>	<b>332.27</b>	<b>(184.25)</b>
8	Profit/(loss) from discontinued operations	-	-	-	-	-
9	Tax expenses of discontinued operations	-	-	-	-	-
10	Profit/(loss) from discontinued operations (after tax) (8-9)	-	-	-	-	-
11	<b>Profit/(loss) for the period (7+10)</b>	<b>320</b>				



जाहीर सूचना  
येथे सूचना देण्यात येत आहे की, डॉ. सुहास एन. नागवेकर, श्रीमती रुपाली एस्. नागवेकर आणि कुमारी श्रद्धा एस्. नागवेकर हे ग्रीनवूड कॉ-ऑप. हीसॅलॅट, फ्लॅट क्र. १५०५ व १५०६, ११वा मजला, ग्रीनवूड कॉ-ऑप. ही. सी. लि., पाटलीपाडा, घोडबंदर रोड, कोअरवेल रोड, ठाणे (प.)-४००६०७ या जागेचे संयुक्त मालक व सदस्य आहेत. डॉ. सुहास एन. नागवेकर यांचे २९.०७.२०१२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील नामे श्रीमती रुपाली एस्. नागवेकर व कुमारी श्रद्धा एस्. नागवेकर हे कायदेशीर वारसदार आहेत. डॉ. सुहास एन. नागवेकर यांच्या निधनात माझ्या अशिलाना मर्यादाचे अधिकाऱ्यांचे अर्ज अर्ज वारसाहक्कांचे प्राप्त झाले असे सदर फ्लॅटबाबत सोसायटीचे सदस्य व संयुक्त मालक झाले. आता माझ्या अशिलाना सदर फ्लॅट श्री. शंकर जी. बन्सल व श्रीमती निशा रोजित बन्सल यांच्याकडे क्र. टीएनएम९-११७४-२०१३ व टीएनएम९-११७३-२०१३ धाक दिनांक १३ फेब्रुवारी, २०१३ रोजीचे नोंदीकरण विक्री करारामादारे विक्री केले. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत व आशेक असल्यास त्यांनी कायादेशी पुढार्यांवर लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे १०२, निलम अॅकाँट, १५० फ्लॅट रोड, भाईदर (प.) येथे संदर्भ सूचना प्रकाशन तारखेपुढील १५ दिवसांत कळवावे, अन्यथा कोणाही व्यक्तीस दावा नाही असे समजावे जाईल.  
एच.पी. मेहता अॅडव्होकेट असोसिएट्स (वकील)

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to Public at large on behalf of my client, Mr. MAQDOOM ABDULL REHMAN QURESHI through its POA- MR. SYED AMIR HUSSAIN, who is owner of land premises being - bearing CTS No.178, 178/1, 179, 180, adn. 2562 SQ. meters., 15 Sq. meters., 2410 SQ. meters, and 3157 SQ. meters., totally admeasuring 5003.2 SQ. meters. Constituting Plots No. 39 and 40 of T.P.S. II respectively Situated at Village Andheri (West), Mumbai, Maharashtra, hereinafter referred to as the "Land Property" together with all his right, title and interest therein through consent decree filed in Civil no. 3028/2016, before the Bombay City Civil Court, Dindoshi, on 11/11/2016, title interest and the abovesaid property. Hereby it is inform/ warned to the public at large not to indulge in any kind of sale or create third party or sublet or lease, mortgage, possession, gift, lien, charge, gift, interest, maintenance, easement, license or otherwise or any or any other right or interest whatsoever with legal heirs or any persons claiming to be legal heir or any other person, without obtaining prior permission of abovesaid owner. If any one is deal or make any transaction without obtaining the permission from abovesaid owner then Same will be treated as illegal, null and void and also same are hereby required to make known by writing to the undersigned at Office no.132, Pearl Plaza Mall, Next to McDonalds, Andheri (West), Mumbai-400058.  
Dated this 14<sup>th</sup> day of January 2023.  
Mohmad Naseem M.Shahk Advocate, High Court of Bombay

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्रीमती मधुवती नारदास मेहता यांनी आमचे असे निर्देशाने आपले आहे की, फ्लॅट क्र.बी-१९, ११वा मजला, जे-३ महावीर नगर को-ऑप. ही.सी. लि., महावीर नगर, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेबाबत वितरित अनुमतीस ११ ते १५ धाक ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता दिनांक ३०.१०.१९९५ रोजीचे सहा भागप्रमाणपत्र क्र.९ हावले आहे. त्यांनी सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. भागप्रमाणपत्र हस्तिलेखणी कादिवली पोलीस ठाणे येथे दिनांक ०९.०१.२०२३ रोजी सांघ ५.४०.५४ या. नोंद केली आणि याबाबत सत्यान्याकडे प्रमाणपत्र क्र.२७४३/२०२३ देण्यात आले. जर कोणा व्यक्तिस उरोक मालमतेबाबत कोणाच्याही स्वरुपाचा आक्षेप, दावा किंवा मागणी इत्यादी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनपुढील १५ (चौदा) दिवसांत संदर्भ करावा अन्यथा सदस्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाने सोसायटी मुक्त असेल. दिनांक: १३.०१.२०२३

दी लिगल सॉल्युशंस+कारिता  
सही/-  
श्रीमती हेतल आर. चोथानी  
वकील/भागीदार  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड,  
कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०९.

**जाहीर सूचना**  
मे. वेस्टन इंडिया सीए एन्क्वियरम ट्रस्ट, हॉस्टेल एफ्फरशान् सिटी, वसई पूर्व यांच्या इमारतीकरिता संरचनात्मक दुरुस्ती, न्यायन्य दुरुस्ती, वॉटर प्रुव्हन, प्लम्बिंग व गॅसमा यमाकरिता प्रकृत कांठदारकरकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.  
निविदा दस्तावेजे हॉस्टेल कार्यालयाने दिनांक १२.०१.२०२३ ते १५.०१.२०२३ पर्यंत स.११.०० ते २.५०.०० दरम्यान रोज स्वरुपात रु.२०००/- (ना-पचताता) जमा केल्यावर उपलब्ध होतील.  
हॉस्टेल कार्यालयाने निविदा मागव करण्याची अंतिम तारीख १८.०१.२०२३ रोजी स.१०.०० ते सांघ.५.०० दरम्यान आहे.  
कोणतेही कागद न दाखवित काही किंवा सर्व निविदा नकारण्याचा अधिकार हॉस्टेल प्राधिकरणाकडे राखून आहे.  
हॉस्टेल पन्ना: मे. वेस्टन इंडिया सीए एन्क्वियर ट्रस्ट, हॉस्टेल ओबीसी बँकेजवळ, एफ्फरशान् सिटी, वसई पूर्व, पालवर-४०१२०८.

**PUBLIC NOTICE**  
Smt. SAVITRI BABAN KUNTE a Member of the SHIVKRUPA (SRA) Co-operative Housing Society Ltd., having address at Naga Bldg. No. R-3, Near Anand Nagar, Appa Pada, Kurar, Malad (East), Mumbai - 400097, and holding Flat No. 208, in the building of the society, died on 03/12/2017 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objecor or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A Copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objecors, in the office of the society/with the Secretary of the society between Evening 7 PM to 9 PM from the date of publication of this notice till the date of expiry of its period.  
Sd/- Chairman/Secretary For SHIVKRUPA (SRA) Co-operative Housing Society Ltd. Place: Mumbai Date: 14/01/2023

**जाहीर नोटीस**  
श्रीमती मनोरमा नारायण धनु जे बी.एम.सी. अॅम्पलॉ. शिातल को-ऑप. हीसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेचे सभासद आणि सदनीका क्र. बी/१०२ पीलीला मजला, बी.एम.सी. अॅम्पलॉ. शिातल को-ऑप. हीसिंग सोसायटी लिमिटेड, लक्ष्मी नारायण मंदीर रोड, अक्षेर बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, जी.न.पु.क्र. २२२९-अे गाव-अक्षेर तालुका बोरिवली नोंदीकरण जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगरे, जे मालक व भाग दाखला क्र. ४५ व पाच भाग रु. ५०/- प्रत्येकी क्र. ११ ते १५ (दोन्ही मिळून)चे धाक असून दिनांक ०५/१०/२०१५ रोजी मजद असून त्यांनी नामनिर्देशाने दाखल केलेली नाही. त्यांचा वारस मुलगा श्री शिशीर नारायण धनु यांनी सोसायटीकडे सदर सतीनाका व भाग दाखला त्यांचे नावावर हस्तांतरीत करणेस अर्ज केला आहे. त्यांचा अेक मुलगा श्री अंबेरीश नारायण धनु हा पुर्वी पामसु घर सोडून गेलेला आहे त्यांचा ठावडीकाणा कुटुंबाबाबत माहीत नाही आहे. याबाबतले कोणाची काही हरकत/दावा असल्यास त्यांनी या नोटीसीच्या तारखेपुढील १५ दिवसांत निम्नस्वाक्षरीकारां कडे लेखी सूचित करावा. त्यानंतर कुटुंबाही दावा/हरकत जमा केली जाणार नाही व संस्था हस्तांतरणाची प्रक्रीय पुर्ण करेल.  
सही/- श्री.ज्ञानेश संजय भातखडे वकील उच्च न्यायालय, १, कोटडीग साड, रॉयल गार्डन्स इमारती जवळ, कस्तूरबा छेद मार्ग क्र. २, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६.  
सळ: मुंबई दिनांक: १४/०१/२०२३

**PUBLIC NOTICE**  
PUBLIC NOTICE is hereby given that BHANUMATI S. SHAH and SHANTILAL H. SHAH were the owners and occupiers of Flat No. A/209 Ramjas Apartment, Devidas Road, Borivali(W), Mumbai-400103 (hereinafter referred to as 'the said flat'. The said Bhanumati Shantilal Shah died intestate on 13/10/2017 leaving behind her husband 1) SHANTILAL H. SHAH, her son 2) MR. JATIN SHANTILAL SHAH and daughter 3) MS. NIMISHA SHANTILAL SHAH as her only legal heirs who are entitle to her rights in the said flat. Pursuant to Gift Deed Dt. 21/09/2020 the said Shantilal H. Shah transferred all his rights in the said flat in favour of his son 1) MR. JATIN SHANTILAL SHAH and daughter 2) MS. NIMISHA SHANTILAL SHAH. The said 1) MR. JATIN SHANTILAL SHAH and 2) MS. NIMISHA SHANTILAL SHAH as 'Vendors' and the said Shantilal H. SHAH as the 'Confirming' Party have entered into registered Agreement for Sale Dt. 6/12/2022 with my clients 1) MRS. LATA DINESH SETH, 2) MR. DINESH KANHAYAL SETH and 3) RAJ DINESH SETH for the sell and transfer of the said flat No. A/203. Any persons, Institutions or organisation having or claiming any right, title, estate or interest, by way of inheritance, share, sale, mortgage, transfer, lease, tenancy, lien, license, charge, trust, maintenance, easement, gift, device, bequest, exchange, possession or encumbrance or otherwise howsoever into or upon the said flat or any part thereof are hereby required to give notice thereof in writing along with documentary proof to the undersigned at its office at A/2, Dhawal Bldg., Opp. Kant Gardens, Factory Lane, Borivali (W), Mumbai: 400 092 within 14 days from the date of publication hereof, failing which the proposed transaction between my client and the said owners will be completed without reference to any such claim/s and any such claim/s shall be disregarded and shall be considered as waived and/or abandoned for all intents and purposes by the claimant.  
Sd/- VINAY V. VYAS Advocate High Court Place: Mumbai Date: 14/01/2023

**PUBLIC NOTICE**  
ZEBKA KHAN residing at Flat No 19, 2nd Floor, C Block, Princess Building Mumbai-400009 holding Original Registry Papers for Property. The Registry was done on 01-03-1995 in the name of Zeba Khan by Smt.. Shahnaz Khan. Pustak Sankhya 1, Jild No. 1242, Pg No. 55, Kram Sankhya 774 The property is located at Masood Apartments, Dhora Mali in Aligarh, Uttar Pradesh has been lost or misplaced in Flat No 19, 2nd Floor, C Block, Princess Building Mumbai-400009 and not traceable though I made diligent efforts to trace out the same and its complaint has been lodged with Sir J.J. Mang Police Station bearing/bst Report No. 3817-2023 dated 12/01/2023. All persons are hereby informed not to deal or carry out transaction with anyone on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform on said address or contact on 9920518481 within 15 days from the publication of this notice.  
Date: 14/01/2023  
Sd/- ZEBKA KHAN

**जाहीर नोटीस**  
सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. ए/४०४, चौथा मजला, श्री दामोदर कुंज को-ऑप. ही. सी. लि., जनता नगर रोड, भाईदर प. जि. ठाणे, श्री हरिपद माइती, ह्यांच्या नावांनी होता परंतु श्री हरिपद माइती, हे ता. २५/०९/१९९५ रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसासाठी म्हणून श्रीमती इराना हरिपद माइती, ह्यांनी सोसायटीला अर्ज करून सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापुढील १५ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यांसह १४/०४, न्यू श्री लिडिनिवायक सी. एच. से. लि., रेश्यन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे - ४०९ १०१, गाव पत्थार लेखी कळवावे, अन्यथा सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेटवर कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल हाचो नोंदी घ्यावी.  
सही/- सुनील बी. गरोडिया वकील उच्च न्यायालय (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईदर दि. १४/०१/२०२३

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्रीमती सुषाली आनंद रावणोर व (२) श्री. आनंद विजय रावणोर यांनी फ्लॅट क्र. २०५, रा मजला, डी विंग, नवगुण इमारत, नवगुण को-ऑप. ही. सी. लि., आर रोड, चेक नका, पश्चिम दुर्गाची (पश्चिम) पुर्ण, मुंबई-४०००६३, शेअरकडे घुमारे २१३ चौ.फु. विटअप क्षेत्र, जमिन प्लॉट सीटीएस क्र.२७२, गाव वहांदी गोरगाव, तालुका बोरिवली, नोंदीची व उपनोंदीची जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ही जागा श्रीमती सुषाली सुभानोर व श्री. सुभानोरिकमलानु गांध्याकडून खरेदी केली आहे. मुळतः फ्लॅट क्र.२०, रा मजला, डी विंग होते आणि सोसायटीस सदर फ्लॅटला फ्लॅट क्र.२०५, रा मजला, डी विंग असे क्रमांक दिले आणि दिनांक १२.११.२०१२ रोजीचे नोंदीची क्र. बीआएल-४-२५०६०-२०१२ धाक बोरोवली-४ वेथील निबंधकाकडे विक्री कराराना नोंद करण्यात आला आणि विल्टः साई डेव्हलपर्स आणि मुळ चालू भाडेकरू नाते श्री. नोरा विडलू बदावले यांचा प्रथम कराराना असलेले श्रेणी कराराना या २१ जानेवारी, १९८९ रोजी स्वाक्षरी करण्यात आले आणि सदर मुळ दस्तावेज माझे अशिलकडून हक्केले आहेत आणि हक्केलेच्या दस्तावेजाची तक्रार पोलीस थाण्यात केली आहे.  
आता माझे अशील (१) श्रीमती सुषाली आनंद रावणोर व (२) श्री. आनंद विजय रावणोर यांनी कर्मकरिता बँकेकडे अर्ज केले आहे आणि दिनांक २१ जानेवारी, १९८९ रोजीचे हक्केलेचे दस्तावेजाकरीत अर्ज केला आहे आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट करण्याचा अर्ज केला आहे आणि विल्टकडून ना-नुवा प्रमाणपत्र स्विकारणेचे आहे आणि म्हणून कायदेशीर प्रक्रियेकरिता माझे अशिलाना दावा मागविते आहेत. जर कोणा व्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस याबाबत किंवा, तारण, भाडेघरा, मालकी हक्क, बंधांस, कायदेशीर हक्कांमती काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपुढील १५ दिवसांत पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे, अन्यथा आता स्वाक्षरी दिलेले असल्यास ते त्या आणि/किंवा स्वामित्व केले आहेत असे समजले जाईल.  
दिनांक: १४.०१.२०२३

सही/- श्री.उमंग एच. पारचोलिया वकील उच्च न्यायालय फ्लॅट क्र.बी-६०४, पुष्कर अॅकाँट, लोखंडबला टाऊनशिप, आकूल्दी रोड, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०९.

**जाहीर सूचना**  
येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. कॅम्प रियाल्टर्स भागीदारी संस्था, त्यांचे भागीदारामार्फत जमीन प्लॉट सीटीएस क्र.१२८९, १२८२, नेहरू नगर, कांजूर गाव रोड, कांजूर (पूर्व), मुंबई-४०००४२, श्री श्रमसाफल्य कोहीसो (नियोजित) यांचे एसआएर योजने अंतर्गत विकासाकरिता विकास करण्यास तयार आहेत. शोपइण्टरी पुर्वसदन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, अंतत कागेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५९ यांनी खालील अनुसुचीत नमुद प्रमाणे सदर मालमत्ता विकासा करण्यासाठी विकासा मे. कॅम्प रियाल्टर्स यांना दिनांक १३.०१.२०२३ रोजी एलओआय क्र.एस/पीव्हीटी/०१८७/२०२२/०६२१/एलओआय दिली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमतेबाबत विक्री, अदलालदल, तारण, मालकी हक्क, ताबा, वारसाहक्क, मृत्युपत्र, बंधांस, न्यास, कायदेशीर हक्क, व्हिवाट, कोणाच्याही प्रकारचे अधिभार किंवा कोणताही कराराना किंवा अन्य इतर प्रकारे अधिकार, हक्क, दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांच्या पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमुद केलेल्या पत्थार सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपुढील ३० दिवसात त्यांचे आक्षेप, अधिकार, हक्क व हित, दावा, मागणी कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, खालील अनुसुचीत नमुद मालमतेची एसआएर योजनेअंतर्गत विकासा प्रक्रियेस कोणताही दावा नाही.  
मालमतेची अनुसुची एनआएर अंतर्गत श्री श्रमसाफल्य कोहीसो (नियोजित), सीटीएस क्र.१२८१, १२८२, नेहरू नगर, कांजूर गाव रोड, कांजूर मार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२ या सोसायटीचा विकासा कार्य.  
सही/- विकासक मे. कॅम्प रियाल्टर्स पत्ता: ए/१९/२०, शांतीनिकेतन कोहीसो, एल.बी.एस. रोड, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६.  
ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०१.२०२३

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Share certificate no 8, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 036 to 040 of Mahakaleswar Co-op. Housing Society Ltd situated at New Link Road, Kandarpada, Dahanar (W), Mumbai-400 068 in the name of Chandraras Kurkhar, Savita Kurkhar have/ has been reported lost/ misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.  
For and on behalf of Mahakaleswar Co-op. Housing Society Ltd Sd/- Secretary

**जाहीर सूचना**  
माझे अशिल सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, मिरा रोड शाखा, ठाणे हे फ्लॅट क्र.३०२, शेअरकडे ३९० चौ.फु. विटअप क्षेत्र, ३रा मजला, इमारत क्र.बी-३४, सी-३५, हेरी शांतीनगर को-ऑप. हीसिंग सोसायटी लि., सेक्टर १९, शांतीनगर, रेल्वे स्थानकाजवळ, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७, पुना सळे क्र.७४७(भाग), नवीन सळे क्र.१८(भाग), गाव भाईदर, मिरा-भाईदर महानगरपालिकेच्या मर्यादा आणि नोंदीची जिल्हा व उपजिल्हा ठाणे यांच्या मदतीने असेल्या श्रीमती अनुसुता संजय आनंद यांच्या मालकीचे सर्व भाग व खंड यांचे अधिकाराची चौकशी करित आहेत.  
श्री. अनिल जी. झिंगडे (नियोजित खरेदीदार) यांनी बँकेकडे कळविले आहे की, (१) मूळ आक्षेप घाती दिनांक २७.११.१९८९, (२) दिनांक २३.०५.२००० रोजीचा मूळ कराराना आणि (३) दिनांक ३०.०९.१९९८ रोजीचे मुख्यालयपर व दिनांक १९.०९.१९९८ रोजीचे मुख्यालयपारस दिनांक १४.०६.२००० रोजीचे मूळ नोंद घाती क्र.२१०५ हे मालक श्रीमती अनुसुता संजय आनंद यांच्याकडून हक्के/गळविले झाले आहे आणि वामुळे श्री. अनिल जी. झिंगडे यांना फ्लॅटवर सुविधेकरिता बँकेकडे तारण करविलेले आता करण्याकरिता उपलब्ध नाहीत.  
जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयाने सदर सूचना प्रकाशन तारखेपुढील १५ दिवसांच्या कार्यालयीत कळवावे अन्यथा आता व्यक्तीचे दावा/आक्षेप सोडून दिले आहे आणि/किंवा स्वामित्व केले आहे असे समजले जाईल आणि सदर फ्लॅट संरक्षित कोणाही दावा विकासात घेणारा जाणार नाही.  
सही/- श्री.बी.बी.शिंदे वकील उच्च न्यायालय (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०१.२०२३ लॉ फ्रेम, कार्यालय क्र.बी/५, पीठा स्ट्रिट, वॉर्द, मुंबई-४०००११.

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्रीमती सुषाली आनंद रावणोर व (२) श्री. आनंद विजय रावणोर यांनी फ्लॅट क्र.२०५, रा मजला, डी विंग, नवगुण इमारत, नवगुण को-ऑप. ही. सी. लि., आर रोड, चेक नका, पश्चिम दुर्गाची (पश्चिम) पुर्ण, मुंबई-४०००६३, शेअरकडे घुमारे २१३ चौ.फु. विटअप क्षेत्र, जमिन प्लॉट सीटीएस क्र.२७२, गाव वहांदी गोरगाव, तालुका बोरिवली, नोंदीची व उपनोंदीची जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ही जागा श्रीमती सुषाली सुभानोर व श्री. सुभानोरिकमलानु गांध्याकडून खरेदी केली आहे. मुळतः फ्लॅट क्र.२०, रा मजला, डी विंग होते आणि सोसायटीस सदर फ्लॅटला फ्लॅट क्र.२०५, रा मजला, डी विंग असे क्रमांक दिले आणि दिनांक १२.११.२०१२ रोजीचे नोंदीची क्र. बीआएल-४-२५०६०-२०१२ धाक बोरोवली-४ वेथील निबंधकाकडे विक्री कराराना नोंद करण्यात आला आणि विल्टः साई डेव्हलपर्स आणि मुळ चालू भाडेकरू नाते श्री. नोरा विडलू बदावले यांचा प्रथम कराराना असलेले श्रेणी कराराना या २१ जानेवारी, १९८९ रोजी स्वाक्षरी करण्यात आले आणि सदर मुळ दस्तावेज माझे अशिलकडून हक्केले आहेत आणि हक्केलेच्या दस्तावेजाची तक्रार पोलीस थाण्यात केली आहे.  
आता माझे अशील (१) श्रीमती सुषाली आनंद रावणोर व (२) श्री. आनंद विजय रावणोर यांनी कर्मकरिता बँकेकडे अर्ज केले आहे आणि दिनांक २१ जानेवारी, १९८९ रोजीचे हक्केलेचे दस्तावेजाकरीत अर्ज केला आहे आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट करण्याचा अर्ज केला आहे आणि विल्टकडून ना-नुवा प्रमाणपत्र स्विकारणेचे आहे आणि म्हणून कायदेशीर प्रक्रियेकरिता माझे अशिलाना दावा मागविते आहेत. जर कोणा व्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस याबाबत किंवा, तारण, भाडेघरा, मालकी हक्क, बंधांस, कायदेशीर हक्कांमती काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपुढील १५ दिवसांत पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे, अन्यथा आता स्वाक्षरी दिलेले असल्यास ते त्या आणि/किंवा स्वामित्व केले आहेत असे समजले जाईल.  
दिनांक: १४.०१.२०२३

सही/- श्री.उमंग एच. पारचोलिया वकील उच्च न्यायालय फ्लॅट क्र.बी-६०४, पुष्कर अॅकाँट, लोखंडबला टाऊनशिप, आकूल्दी रोड, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०९.

**जाहीर सूचना**  
येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. कॅम्प रियाल्टर्स भागीदारी संस्था, त्यांचे भागीदारामार्फत जमीन प्लॉट सीटीएस क्र.१२८९, १२८२, नेहरू नगर, कांजूर गाव रोड, कांजूर (पूर्व), मुंबई-४०००४२, श्री श्रमसाफल्य कोहीसो (नियोजित) यांचे एसआएर योजने अंतर्गत विकासाकरिता विकास करण्यास तयार आहेत. शोपइण्टरी पुर्वसदन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, अंतत कागेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५९ यांनी खालील अनुसुचीत नमुद प्रमाणे सदर मालमत्ता विकासा करण्यासाठी विकासा मे. कॅम्प रियाल्टर्स यांना दिनांक १३.०१.२०२३ रोजी एलओआय क्र.एस/पीव्हीटी/०१८७/२०२२/०६२१/एलओआय दिली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमतेबाबत विक्री, अदलालदल, तारण, मालकी हक्क, ताबा, वारसाहक्क, मृत्युपत्र, बंधांस, न्यास, कायदेशीर हक्क, व्हिवाट, कोणाच्याही प्रकारचे अधिभार किंवा कोणताही कराराना किंवा अन्य इतर प्रकारे अधिकार, हक्क, दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांच्या पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमुद केलेल्या पत्थार सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपुढील ३० दिवसात त्यांचे आक्षेप, अधिकार, हक्क व हित, दावा, मागणी कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, खालील अनुसुचीत नमुद मालमतेची एसआएर योजनेअंतर्गत विकासा प्रक्रियेस कोणताही दावा नाही.  
मालमतेची अनुसुची एनआएर अंतर्गत श्री श्रमसाफल्य कोहीसो (नियोजित), सीटीएस क्र.१२८१, १२८२, नेहरू नगर, कांजूर गाव रोड, कांजूर मार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२ या सोसायटीचा विकासा कार्य.  
सही/- विकासक मे. कॅम्प रियाल्टर्स पत्ता: ए/१९/२०, शांतीनिकेतन कोहीसो, एल.बी.एस. रोड, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६.  
ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०१.२०२३

**जाहीर सूचना**  
खालील स्वाक्षरीकर्ता विल्टादारे येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. धिखलाल आर. मोदी (५०%) हे श्री. सिद्धार्थ डी. मोदी (५०%) यांच्यासह स्पल ह्वल को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लि., पन्ना: जे.पी. रोड, सतल बांला, सखीबा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ या सोसायटीमधील फ्लॅट क्र.१००२, १०वा मजला, शेअरकडे १२०० चौ.फु. (विल्टअप क्षेत्र) या जागेचे सह-मालक/सदस्य होते, यांचे १३.०८.१९९० रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले आणि श्री. सिद्धार्थ डी. मोदी यांनी मयत सदस्य श्री. धिखलाल आर. मोदी यांच्या नावे असलेले ५०% शेअर्स सोसायटीमधील सदर फ्लॅट त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.  
अन्य इतर कायदेशीर वारसदार श्रीमती अंजली श्रेयस मुन्शी ऊर्फ अंजली धिखलाल मोदी (२५%) यांनी मयत सदस्य श्री. धिखलाल आर. मोदी द्वारे धारण ५०% शेअर्सकरिता श्री. सिद्धार्थ डी. मोदी यांच्या नावे दिनांक १९ मे, २०२२ रोजीचे नोंदीकरण मुक्ता करारानामुसार त्यांचे संवोधित अधिकार मुक्त केले आहेत. माझे अशील श्री. सिद्धार्थ डी. मोदी (१००%) यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ती वकील यादवी सोसायटीचे भांडवलालीत मयत सदस्यांचे सदर शेअर्स व हित हस्तांतरणाच्या कायदेशीर वारसदार, आक्षेपकर्ता किंवा दावेदार यांच्याकडून सोसायटीचे भांडवल/मालमतेतील मयत सदस्यांचे शेअर्स व हित हस्तांतरणाचे हक्के दावा/आक्षेप पृष्ठाव्ये दस्तावेजा व इतर पुराव्यांच्या प्रतीसह माझे सूचना प्रकाशनपुढील १५ (चौदा) दिवसांच्या कार्यालयीत दावा किंवा आक्षेप मागविण्यात येत आहेत. जर विलित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीकडून सोसायटीच्या उन्-विधीअंतर्गत तत्पुढीलमधील सोसायटीचे भांडवल/मालमतेतील मयत सदस्यांचे शेअर्स व हित याबाबत व्यवहार करण्यास मोकळीक असेल.  
दिनांक: १४.०१.२०२३  
सही/- निमरन सुभानी वकील उच्च न्यायालय मोबा.:९३३९११२०३२

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public enquire by our client, Sonam Hinduroo Shipkekar, that presently our client is the 50% owner of Flat No. 103, on First Floor, A-Wing, in the Building known as Mani Enclave and Society known as New Mani Enclave Co-Op. Hsg. Soc. Ltd., Situated at Near Shwar Garden, Mira Bhayander Road, Mira Road East, Dist. Thane-401107, (hereinafter referred to as the "Said Flat"). Initially the said Flat was jointly Purchased by Bharati Hinduroo Shipkekar & Hinduroo Vithal Shipkekar, whereas Late Bharati Hinduroo Shipkekar expired on 19/02/2019, leaving behind her (1) Hinduroo Vithal Shipkekar (Husband & Co-owner), (2) Sonam Hinduroo Shipkekar - (Daughter) as her legal heirs. Moreover, the Legal heir Hinduroo Vithal Shipkekar - (Husband & Co-owner) have executed affidavit and issued NOC in respect of the said Flat's 50% share in favour of our client, herein making our client Sonam Hinduroo Shipkekar as 50% owner of the Flat. Our client through this Publication, hereby called upon the public enquire that if any person/s have any claim/s or right, title and interest in respect of the said Flat and/or shares in any part or portion thereof by way of inheritance, share, sale, purchase, mortgage, lease, lien, license, gift, attachment, or, encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on our client.  
Sd/- (Rajendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane-401107. Place: Mira Road Date :14.01.2023

**NOTICE**  
Mohammad Farooq Saudagar a Member of the Keyd Shopping Co-Operative Society Ltd having address at, 233/234, Bellasis Road, Nagpada Junction, Mumbai 400 008 and holding shop No. 1 on ground floor in the building of the society died on 28.03.2017 without making nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society in favour of Mrs. Rukhsana Farooque Saudagar within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in supports of his/her/their claims/objectors for transfer of the Shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objecor or objectors to the transfer of the Shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be free to deal with the said shop, shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of Shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objecor, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.  
For and on behalf of Keyd Shopping Co-Operative Society Ltd. Hon. Secretary Place : Mumbai Date :14/01/2023

क्र.	नपणील	संयलेली तिमाही		संयलेले नऊ महिने		संयलेले वर्ष	
		३१.१२.२०२२ अलेखापरिपक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिपक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिपक्षित			